

पौसुनालिक (von पौसु + जाल) m. Bein. Vishnu's H. c. 64 (पौसु^०).
पौसुपत (पौसु^०) fehlerhaft für पासुपत HIOUEN-TSANG I, 41.
पौसुपत्र (पौ^०+प^०) n. *Chenopodium album* (वास्तूक) ÇABDAR. im ÇKDr.
(पौसु^०).

पौसुभव (पौ^०+भव) = पौसुज NIGH. Pr. (पौसु^०).
पौसुमर्दन (पौ^०+म^०) m. eine um die Wurzel eines Baumes angelegte
Vertiefung zur Aufnahme von Wasser TRIK. 1, 2, 29 (पौसु^०).

पौसुरै (von पौसु) 1) adj. staubig NIA. 12, 19. KĀÇ. und SIDDH. K. zu P. 5, 2, 107. 8, 2, 18. इदं विक्षुर्वि चक्रमे त्रेधा नि द्धे पद्म्। समूच्छ्रमस्य पौसुरै RV. 1, 22, 17. Vgl. पौसुल. — 2) m. a) Stechfliege HĀR. 123 (पौसुर). —
b) Krüppel (vgl. पौसुव) HĀR. 136 (पौसुर).

पौसुरागिणी (पौ^०+रा^०) f. eine best. Pflanze, = मकामदा RĪĀN. im
ÇKDr. (पौसु^०).

पौसुराष्ट्र (पौ^०+रा^०) N. pr. n. eines Landes, m. pl. des daselbst woh-
nenden Volkes: ०राष्ट्रात् MBh. 2, 1884. ०राष्ट्राधिप 5, 83. ०राष्ट्राः 6, 351
(VP. 188). Im MBh. पौसु^०.

पौसुलै (von पौसु) 1) adj. staubig, bestaubt gaṇa सिध्मादि zu P. 5, 2,
97. KĀÇ. zu P. 8, 2, 18. DHAR. im ÇKDr. SV. I, 3, 1, 2, 9. (st. पौसुर des
RV.). पत्र पौसुलं भवति गर्दभस्थानमिव बलेत्याहुः ÇAT. Br. 4, 3, 2, 9. NIA.
12, 19. शिराभिः — मकीपतनपौसुलैः R. 2, 45, 27 (43, 30 GORR.). पौसुले
कर्दमे वापि ein staubiger Ort VĀJU-P. in Verz. d. Oxf. H. 31, a, 32. —
besudelt, befeckt in moral. Sinne: परस्त्रीस्पर्श^० ÇĀK. 125. कुलपौसुल
Schandfleck der Familie, die Familie besudelnd R. 5, 88, 13; viell. nur
fehlerhaft für कुलपौसन. — पौसुल m. = पापिन् Bösewicht ÇABDAR. im
ÇKDr. = पुंश्ल Wüstling H. an. 3, 665. MED. I. 107. पौसुला f. ein
menstruierendes Weib RĪĀN. im ÇKDr. ein ausschweifendes Weib AK.
2, 6, 2, 11. H. 528. MED. HALĪ. 2, 341. ÇUK. in LA. 43, 14. स्रपांशुला eine
tugendhafte Frau RAGH. 2, 2. — 2) m. a) Çiva's Keule (खट्वाङ्ग) H. an.
MED. — b) Bein. Çiva's ÇABDAR. im ÇKDr. — c) Guilandina Bondu-
cella (पूतिक) ÇABDAR. im ÇKDr. — 3) f. स्रपा die Erde H. an. MED.
ÇABDAR. im ÇKDr. — b) Pandanus odoratissimus (केतकी) RĪĀN. im
ÇKDr. — Vgl. दण्ड^०, वि^०.

पौसुव (पौसुव) m. Krüppel WILS. — Vgl. पौसुर.

1. पाक (f. स्रपा gaṇa स्रजादि zu P. 4, 1, 4) 1) adj. ganz jung: धेनुः पा-
कवत्सा ÇĀK. GORR. 3, 2. m. das Junge eines Thiers, Kind UNĀDIS. 3,
43. 5, 53. AK. 2, 5, 38. TRIK. 3, 3, 33. H. 338. an. 2, 12. MED. k. 28. HALĪ.
2, 347. Hierher gehört viell. उल्लूक^० und कपोत^० im gaṇa न्यङ्कादि zu
P. 7, 3, 53. पाका GAṬĀDH. im ÇKDr. Wird in dieser Bedeutung von 1.
पा trinken abgeleitet und also als Säugling aufgefasst. — 2) adj. ein-
fältig, sowohl redlich, schlicht, als auch unkundig, unwissend NIA. 3,
12. उत त्रातासि पाकस्यथै कृतासि रत्नसः AV. 4, 19, 3. पाकेन मनसा
चरत्सम् RV. 7, 104, 8. 10, 114, 4. प्र पाकं शास्त्रिं प्र दिशौ विडुष्टरः 1, 31,
14. 3, 9, 7, 4, 3, 2. 10, 28, 5. पाकः पृच्छामि मनसाविज्ञानम् 1, 164, 5. 21. किं
ते पाकः कृणवद्प्रचेताः 10, 7, 6. स्रन्यस्य सद्ने सीद् यौ ऽस्मत्याकतरः TS.
3, 2, 4, 4. सिनन्ति पाकमति धीर एति ĀÇV. Ça. 1, 3. — 3) m. N. pr. eines
von Indra erschlagenen Daitja H. 174. H. an. MBh. 12, 3660. Bhāg.
P. 7, 2, 4. 8, 11, 19, 22; vgl. ०शासन, ०शासनि. — 4) m. Emile ÇABDAR. im ÇKDr.

2. पाकै (von 1. पक्) m. P. 6, 1, 159, Sch. = पचा AK. 3, 3, 8. = पचन

TRIK. 3, 3, 38. H. an. 2, 12. MED. k. 28. UGĒVAL. zu UNĀDIS. 3, 43. 1) das
Kochen, Backen; = लोदन UGĒVAL. zu UNĀDIS. 3, 43. SĀH. D. 10, 16. VOP.
7, 90. KĀTJ. Ça. 8, 8, 39. वधा पाकः कृतो ऽस्माभिः MBh. 3, 1555. f. ला-
र^० Suçr. 1, 31, 9. ०प्राप्ते फापिते 161, 17. गुडे च पाकाभिमुखे dem Sieden
nahe 18. पाके तीराश्रयपयोः प्रतम् AK. 3, 2, 45. BRĀSHAP. 104. तदर्थं पुनः-
पाकं कृत्वा von Neuem kochen KULL. zu M. 3, 108. ऋजीषं पिष्टपाकभृत्
H. 1020. एकपाकेन वसताम् so v. a. gemeinschaftlich kochend, eine ge-
meinschaftliche Küche habend BRĀSPATI bei KULL. zu M. 9, 111. शत-
पाकेन तैलेन hundredmal gekocht MBh. 13, 2763. — 2) das Backen, Bren-
nen von Ziegeln und irdenen Geschirren KĀTJ. Ça. 16, 4, 26. MBh. 11,
97. पुनःपाकेन भाण्डानां पार्थिवानाम् MĀR. P. 33, 12. M. 5, 122. 123. JĀĀN.
1, 187. — 3) das Kochen im Magen, Verdauung Suçr. 1, 61, 15. 128, 9.
143, 8. 149, 15. fgg. 244, 21. — 4) das Reifen, Reifwerden: स्रपाकस्य
त्रीकीषो यवानां च Erstlinge KĀTJ. Ça. 4, 6, 1. सस्यानि पाकमुपयासि
VARĀH. BRĀH. S. 8, 12. 53, 109. फल^० P. 4, 3, 166. VĀRTT. 1. M. 1, 46.
Suçr. 1, 4, 18. AK. 2, 4, 4, 6. H. 1117. HALĪ. 2, 25. फलानि संज्ञातपाकानि
Spr. 1589. नीवारपाकादि (वस्यम्) so v. a. reifer Reis RAGH. 5, 9. फलम-
भिनवपाकं राज्ञस्त्रुमुस्य VIKR. 90. फल^० in übertr. Bed. das Reifwer-
den der Frucht so v. a. das Eintreten der Folgen VARĀH. BRĀH. S. 11, 7.
36. स्वकर्म^० MĀR. P. 70, 34. यत्कार्यमसमीक्षितं क्रियते तस्येदकफलपा-
को भवति PAÑĀT. 129, 13. पाकाभिमुखैः — विज्ञापनाफलैः RAGH. 17, 40.
फलं सद्यःपाकम् die Folgen treten am selben Tage ein VARĀH. BRĀH. S. 87,
13. Auch ohne फल das Eintreten der Folgen, das in-Erfüllung-Gehen:
द्वाभ्यां मासाभ्यां पाकं च याति निर्घातः VARĀH. BRĀH. S. 31, 26. पाकमुप-
याति देवम् 45, 7. दशा^० 94, 62. कर्मणाः 85, 5. HARIV. 14706. धर्मस्य संचि-
तस्य 14738. स्ररिष्ट^० Suçr. 1, 103, 3. प्रुभस्य Spr. 1751. तीन्नाश्रुभ^० RĪĀ-
TAR. 6, 149. कुमल^० Bhāg. P. 3, 3, 13. पन्थया न कृतं वाक्यं तव — तस्यै-
षः पाकः KATHĀS. 43, 40. स्रशीर्भिः — पुरःपाकाभिः KUMĀR. 6, 90. सता-
रुपाका मृगाः die Vorbedeutungen der Waldthiere gehen nach sieben Ta-
gen in Erfüllung VARĀH. BRĀH. S. 29, 31. 96, 14. 16. उत्पात^० DEV. 11, 34.
पाक = परिपति MED. — 5) das Reifwerden der Haare so v. a. das
Grauwerden derselben MED. hohes Alter UGĒVAL. zu UNĀDIS. 3, 43. — 6)
Reife, vollkommene Entwicklung: धियः der Einsicht, des Verstandes
Spr. 1864. — 7) Entzündung, Eiterung, Geschwür Suçr. 1, 15, 9. 34, 16.
37, 2. 67, 13. गुदमुखमेतृपाकाः 90, 15. नेत्र^० Augenentzündung 2, 34, 11.
330, 17. 332, 15. स्रति^० 1, 361, 7. 2, 305, 21. 312, 7. 14. प्रुष्कान्ति^० 314, 18.
— 8) Kochgeschirr MED. — 9) Hausfeuer Schol. zu KĀTJ. Ça. 6, 10, 39.
— 10) general panick, or the subversion of a country WILS. nach ÇAB-
DAR. = भीति und राष्ट्रदिभङ्ग (woraus im ÇKDr. zwei Bedeutungen ge-
macht werden: राष्ट्रदि und भङ्ग) ÇKDr. nach ders. Aut. — In comp.
wie हरेपाक, फले^०, लपो^० u. s. w. wird पाक von den Grammatikern
adjectivisch aufgefasst und darum erscheinen diese Wörter im gaṇa
न्यङ्कादि zu P. 7, 3, 53. Einige comp. auf पाक haben im fem. ई nach
P. 4, 1, 64. — Vgl. स्र, स्रुनपाकी, इत्तु^०, स्रोदनपाकी, कटु^०, कर्पा^०, कर्म^०,
किं^०, कुम्भपाकी, कुम्भी^०, कृत्त^०, कृत्तपाकफल, लपो^० (wohl in einem
Augenblicke gar werdend, reisend), लीर^०, गुद^०, प्राण^०, तालु^०, लक्^०,
हरे^० (wohl noch nicht so bald reif werdend), नासा^०, नासिका^०, पर^०
(auch JĀĀN. 1, 112. MBh. 3, 1385), मौस^०, शत^०, प्रत^०, स्थाली^०, स्वाड^०.